Date: 3<sup>rd</sup> September, 2022

To;

**BSE LIMITED** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001.

Scrip ID/Code

: ARNOLD/537069

Subject

: Intimation of Newspaper Advertisement of Notice of 40th Annual General Meeting, Book

Closure and E-voting.

Ref

: Regulation 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of notice published in Newspapers on Saturday, 3<sup>rd</sup> September, 2022 regarding 40<sup>th</sup> Annual General Meeting, Book Closure and E-voting.

1. English Daily: "Business Standard" dated 3rd September, 2022;

2. Regional Language Daily: "Mumbai Lakshdeep" dated 3rd September, 2022.

The above is for your information, records and reference.

Thanking You,

Yours Faithfully,

For Arnold Holdings Limited

Whole Time

DIN: 08809840

Encl: copy of newspaper

Regd. Office: B- 3,204 Saket Complex, Thane (West), MH 400601. Email: info@kclinfra.com Web: www.kclinfra.com CIN: L45201MH1995PLC167630

#### **Notice of Annual General Meeting and Remote** e-voting

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Members of KCL Infra Projects Limited on 27th September, 2022, Tuesday, at 12.30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visua

Means ("OAVM") The Annual Report of the Company including the Notice convening the AGM or the Company was sent through electronic mode to all the Members on whose email IDs are registered with the Depository Participant(s)/Company's

Registrar & Share Transfer Agents, Adroit Corporate Services Pvt. Ltd. Remote E-voting (voting on resolutions proposed at the AGM through electronic mode):

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide remote e-voting facility to its Members enabling them to cas their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice dated August 05, 2022. The Company has availed the remote e-voting services as provided by Central Depository Services Limited (CDSL). Ms. Vishakha Agrawal, Practicing Company Secretary, Indore, has been appointed as Scrutinizer for conducting the e-voting process in fair and transparent manner. The voting period begins at 9.00 a.m. (IST) on September, 24 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on September 26, 2022. During this period, Members of the ny whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. September 16, 2022, may cast their vote electronically. Once the vote on resolution(s) is cast by Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The remote e-voting module

shall be disabled by CDSL for voting thereafter. Any person, who become Member of the Company subsequent to the sending of email/dispatch of Annual Report and their names appear in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date can attend the AGM through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") and send a requisition quoting Folio No./DP-ID-Client ID for obtaining copy of the Notice and Annual Report, to the Registered Office of the Company or RTA, Adroit Corporate Services Pvt. Ltd. The Members are requested to follow the instructions given in Note the Notice of AGM to get the login ID &

password for remote e-voting. Members who cast their votes electronically shall not be allowed to vote again at the AGM. However, in case a Member, who has cast his vote electronically can attend the AGM through Video Conferencing ("VC") / Other Audio Visua Means ("OAVM"). The Notice of AGM is available on the website of the Company viz., www.kclinfra.com and also on website of CDSL www.cdslindia.com. In case of queries/grievances with regard to e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at evoting@cdslindia.com or CDSL's toll free member 1800 22 55 33 for any nformation or clarification regarding E-voting. By Order of the Board

For KCL Infra Projects Limited Managing Director DIN:00495473 Date: 02<sup>nd</sup> September 2022

### **SARDA PAPERS LIMITED**

CIN: L51010MH1991PLC061164 Registered Office: A/70 M I D CSINNAR NASIK - 422103 Corporate Office: Unit No. 1003 & 1004, Centrum, Plot No. C/3, Wagle Industrial Area, Thane 400604. Tel: +91 9321752685 Website: www.sardapapers.com | Email ID: info.spl1991@gmail.com NOTICE

#### ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Shareholders of the Company may note that in compliance with applicable provision of the Companies Act, 2013 ("Act"), General Circular No.14/2020 dated 8th Apri 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circula No. 22/2020 dated 15th June 2020, MCA Circular No. 33/2020 dated 28th September 2020, MCA Circular No. 39/2020 dated 30th December, 2020, MCA Circular no. 10 2021 dated 23rd June, 2021 and MCA Circular No. 20/2021 dated 08th December 2021 and MCA Circular No. 03/2022 dated 05th May, 2022 issued by the Ministry o Corporate Affairs ("MCA"), SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 date January 15, 2021 and and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (\*SEBI **Listing Regulations**"), the 31st Annual General Meeting (ÁGM) of the Company held through VIDEO COMPERENGING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) on Friday, 30th September, 2022 at 10:30 A.M. IST, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGN and Annual Report 2021-22 will be sent to all the shareholders whose email addresse are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding share: n dematerialized mode and whose email ids are not registered are requested to registe their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants.

The notice of the 31st AGM and Annual Report 2021-2022 will also be made available on the Company's website at <u>www.sardapapers.com</u> , the Stock Exchanges websit at www.bseindia.com, and the NSDL's website at www.evoting.nsdl.com

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGN on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode and for shareholders who have not registered their email addresse will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visi www.ttienterprises.com to obtain such details.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI listing Regulations the Register of Members and share transfer book will remain closed **from Saturday** September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for Annua

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice and Annual Report to the

Din: 00082178

Place: Mumbai

By Order of the Board For Sarda Papers Limited Sd/ Manish Dharanendra Ladage Date: 02/09/2022 (Director

**ASHIANA ISPAT LIMITED** 

# CIN: L27107RJ1992PLC006611 Registered Office: A-1116, Phase-III, RIICO Industrial Area, Bhiwadi-301019, District-Alwar, Rajasthan Email: ashianagroup@yahoo.co.in Website: www.ashianaispat.in

#### NOTICE TO THE SHAREHOLDERS OF ASHIANA ISPAT LIMITED

NOTICE is hereby given that the Thirtieth (30th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Ashiana Ispat Limited ('the Company') will be held on Friday, September 30, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Ministry of Corporate Affairs circular dated 5 May 2020 read with circulars dated 8 April 2020, 13 April 2020 and further extended by MCA vide circular dated May 05, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circular dated 12 May 2020, which was also simultaneously extended by the circular NO. SEBI/HO/DDHS/DDHS Div2/P/CIR/2022/079 dated June 03, 2022 which permitted to hold the Annual General Meeting ('AGM') through VC/OAVM facility. Details and Instructions to attend, vote and view the

proceedings of the AGM will be provided in the AGM Notice The Company will be sending the AGM Notice electronically to those members who have registered their email IDs with the Company / Depository Participants and or the Company's Registrar and Share Transfer Agent in compliance with MCA Circulars. Members holding equity shares in physical form who have not registered their email ID may get the same registered with Company / RTA. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Notice of the AGM will be made available on the website of the Company i.e. www.ashianaispat.in

Facilities to the shareholders to register their email address along with mobile number and bank account detail in one go. To avail this facility, the shareholders are required to go through the following link to register their email IDs, mobile numbers and bank account details. Click here: https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html

The Company is providing a facility of voting through electronic means i.e remote e-voting and evoting at the AGM to be held through VC/OAVM, to vote on the business set out in the AGM Notice. Members can cast their vote online from 27th September 2022 (9.00 A.M.) till 29th September, 2022 (5.00 P.M.). Accordingly, members holding shares as on cut-off date i.e Friday, 23rd September, 2022 will be eligible to cast their votes on the resolutions set forth in the Notice of AGM. Detailed instructions for attending the meeting through VC/OAVM or casting vote by remote e-voting or e-voting at the AGM will be provided in the AGM Notice. Members who have not registered their email ID can procure User ID and password by following the instructions provided in the AGM Notice.

Book Closure: Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 30th Annual General Meeting.

Place: New Delhi Date: 02/09/2022

By order of the Board Harun Rashid Ansari **Company Secretary** M.No.: A11147

Date: 02.09.2022

Place : Mumbai

#### HINDUSTAN MOTORS LIMITED CIN-L34103WB1942PLC018967

Regd Office "Birla Building", 13<sup>th</sup> Floor, 9/1, R.N. Mukherjee Road, Kolkata-70000 T +91 33 22420932 | F +91 33 22480055

Email:hmcosecy@hindmotor.com | Website: www.hindmotor.com NOTICE

NOTICE is hereby given that the 80th Annual General Meeting ("AGM") of th Members of Hindustan Motors Limited ("the Company") will be held on Wednesday the 28" September, 2022 at 2:00 P.M. IST through Video Conferencing ("VC")/Othe Audio Visual means ("OAVM") to transact the Business as set out in the Notice date

10th August, 2022. Notice convening the AGM setting out the business to be transacted at the Meeting along with the financial statement and the Circular for Voting through electronic means and attending the meeting through VC/OAVM has already been mailed to the shareholders to their respective mail IDs. The Company has also uploaded these documents on its website at <a href="https://www.hindmotor.com">www.hindmotor.com</a>.

Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 201: read with Rule 10 of the Companies (Management Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 21<sup>st</sup> September, 2022 to Wednesday, the 28<sup>th</sup> September, 2022 (both days inclusive) for the purpose of

the AGM of the Company. Members are advised to note that the business at the AGM may be transacted through remote e-voting. The remote e-voting period commences on Saturday, the 24th September, 2022 (9.00 am) and ends on Tuesday, the 27th September, 2022 (9.00 am) and 2000 (9.00 am) (5.00 pm). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. During this period the members of the Company holding shares either in physical form or in dematerialised form as on the cut-off date (record date), i.e. 21\*

The shareholders attending the meeting through VC/OAVM may cast their vote through e-voting during the AGM. However, in case any member has already cast his vote through remote e-voting, any further voting during AGM through e-voting will not be allowed

September, 2022 may cast their vote electronically

Mr. Anjan Kumar Roy, FCS, Company Secretary in practice (C.P.No.4557), Kolkata has been appointed as the scrutinizer to scrutinize the entire e-voting p

Company Secretary & Compliance Officer M. No. A54948 Dated: 2nd September, 2022

#### KRISHNA DEFENCE AND ALLIED INDUSTRIES LIMITED (Formerly known as Krishna Allied Industries Limited)

CIN:- U74900MH2013PLC248021

Reg Office: - 344, Floor-3, Plot-267, A To Z Industrial Estate, Ganapatrao Kadam Marg Lower Parel, Delisle Road, Mumbai Mh 400013 In Tel No.: +91 22 4220 3800-99 Fax:- +91 22 4220 3888 Website:- https://krishnaallied.com / Email:- cs@krishnaallied.com

**NOTICE** Notice is hereby given that the 9th Annual General Meeting ('AGM) of the Members f Krishna Defence and Allied Industries Limited ("Company") will be held on **Wednesday**, September 28, 2022 at 11:00 a.m. (IST) Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the businesses as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India 'SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the 9th AGM along with the link to the Annual Report for FY 2021-22 on Friday, September 02, 2022 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical opies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice 9th AGM is available on the website of the Company at https://krishnaallied.com/ and on the ebsite of the Stock Exchange viz. https://www.nseindia.com/ (NSE).

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read ith Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, Members are provided with the facility to cast their votes or all resolutions set forth in the notice of AGM using electronic voting system from place othe than the venue of the AGM (remote-e voting), provided. Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date of September 21, 2022 shall be entitled to remote e-voting.

Remote E-Voting period commences on Sunday, September 25, 2022 (10:00 .m.) IST and ends on Tuesday, September 27, 2022 (05:00 p.m.) IST. Remote E-Voting shall not be allowed beyond the said date and time. For details relating to remote e-voting please refer to the Notice of the AGM. In case of any queries or issues regarding attending the AGM & e-voting from CDSL e-voting system, you can write an email to elpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is also hereby given that the **Register of Members & Share Transfer Books** of the Company will remain closed from September 22, 2022 to September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Member may note that:

The facility for casting the vote through e-voting will be made available at the AGM and the Members attending the AGM who have not casted their vote by means of remote e voting may cast their vote through e-voting at the time of AGM.

The member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositors as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. By order of the Board

For KRISHNA DEFENCE AND ALLIED INDUSTRIES LIMITED Place :- Mumbai

Date :- 02.09.2022

HMPL

Company Secretary and Compliance Officer

# HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

CIN:L99999MH1992PLC269813 Regd. Office: 601-A, Ramji House Premises CSL., 30, Jambulwadi, J.S.S. Road, Mumbai-400002 Tel: 022 22000525, E-Mail Id: hmpl.india@gmail.com Website: www.hazoormultiproject.com

AGM NOTICE Notice is hereby given that the 30th Annual General Meeting of the Members of HAZOOR

MULTI PROJEČŤS LIMITED will be held on Tuesday, 27th September, 2022 at 10:00 A.M. at the IMC Chamber of Commerce & Industry, Kilachand Conference Room, 2<sup>rd</sup> Floor, IMC Bldg., IMC Marg, Churchgate-400020, Maharashtra to transact the Business as set out in the Notice of AGM

## **BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING**

All the shareholders of the company are informed that the member's register of the company will be closed from Wednesday 21st September, 2022 to Tuesday 27th September 2022 (both day inclusive) for the purpose of AGM. The Cut-off date for providing E-voting is 20th September, 2022.

All the members are hereby informed that:

- Electronic copies of the Notice of AGM have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). Physical copies of the Notice of AGM have been sent to all the other members at their registered address The ame is available on Company's website www.hazoormultiproject.com.The dispatche of Notice of AGM have been completed.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut off date of 20th September, 2022, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place othe than the venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that
- The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means: The remote e-voting shall commence on Saturday, the 24th day of September, 2022
- at 9:00 hrs
- The remote e-voting shall end on Monday, the 26th day of September, 2022 at 17:00 hrs The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 20th September, 2022.
- Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cutoff date i.e. 20th September, 2022 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be use for casting vote:
- Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through polling paper shall be made available at the AGM; (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avai
- the facility of remote e-voting as well as voting at the AGM through polling paper. In case of any queries or issued regarding e-voting, you may refer the Frequen Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk, evoting@cdslindia.com.

For Hazoor Multi projects Limited

Bhavesh Ramesh Pandva Company Secretary & Compliance Officer





VIP CLOTHING LIMITED

CIN:L18101MH1991PLC059804

Registered office: C-6, Road No.22, MIDC, Andheri (E-ast), Mumbai - 400 093

Phone: +91 22-2825 7624; Fax: +91 22-2837 1023

Emailable investor relation (Quinean actual Market) Email-id: investor.relations@viporg.com; Website: www.vipclothing.in

Information regarding 32<sup>nd</sup> Annual General Meeting to be held through Video Conference/ Other Audio-Visual Means

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Friday, September 23, 2022 at 11.30 a.m. through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act 2013, MCA circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circular dated May 12, 2020, to transact the business as set out in the Notice convening the 32nd AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of Notice of 32<sup>nd</sup> AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 have been sent to all the members whose E-mail IDs are registered with the Company/the Depository Participant(s) Registrar & Transfer Agent (RTA).

Members who have not updated their Email IDs are requested to update the same by writing to our RTA, Link Intime India Private Limited at <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">mrt.helpdesk@linkintime.co.in</a>. The Notice of 32<sup>rd</sup> AGM and Annual Report for F.Y. 2021-22 is also be made available on Company's website: <a href="https://www.vipclothing.in">www.vipclothing.in</a>, website of Stock Exchanges i.e., BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 32<sup>nd</sup> AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of 32<sup>nd</sup> AGM. Members attending the AGM through VC/OAVM will pe counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies

For VIP Clothing Limited

Date: 02.09 2022

Vishakha Gupti

Archana Mungunti Company Secretary Membership No.: A31071

# ARNOLD HOLDINGS LTD.

B 208, Ramji House, 30 Jambulwadi, JSS Road, Mumbai-400002 TEL: 022-22016640 CIN: L65993MH1981PLC282783 E-Mail Id: arnoldholding9@gmail.com Website: www.arnoldholdings.in

**AGM NOTICE** 

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting of the Members of ARNOLD HOLDINGS LIMITED will be held on Wednesday, 28th September, 2022 at 10:00 A.M. at the IMC Chamber of Commerce & Industry, Kilachand Conference Room, 2nd Floor, IMC Bldg., IMC Marg, Churchgate-400020 Maharashtra to transact the Business as set out in the Notice of AGM.

#### **BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING**

All the shareholders of the company are informed that the member's register of the company will be closed from Thursday 22<sup>nd</sup> September, 2022 to Wednesday 28th September, 2022 (both day inclusive) for the purpose of AGM. The Cut-off date for the purpose of E-voting is 21st Sentember 2022

All the members are hereby informed that:

Place: Mumbai

Date: 02.09.2022

. Electronic copies of the Notice of AGM have been sent to all the members whose emai IDs are registered with the Company/ Depository Participant(s). The same is available on Company's website www.arnoldholdings.in Physical copies of the Notice of AGM have been sent to all the members at their registered address. The same is available or Company's website www.arnoldholdings.in.The dispatches of Notice of AGM have

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date of 21st September 2022, may cast their vote electronically on the business se out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than the venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

- The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means:
- The remote e-voting shall commence on Sunday, the 25th day of September, 2022 a
- iii. The remote e-voting shall end on Tuesday, the 27th day of September, 2022 at 17:00 hrs. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the
- AGM is 21st September, 2022. Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e 21st September, 2022 may obtain the login ID and password by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with
- CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote; Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by CDSI after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through polling paper shall be made available at the AGM; (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through polling paper.
- vii. In case of any queries or issued regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

For Arnold Holdings Ltd Sd/ Murari Mallawa

Whole Time Director

# **HAWCOPLAST INVESTMENTS & TRADING LIMITED**

Regd. Off.: Mall Office, 2nd Floor, Metro Junction Mall of West Pioneer Properties (I) Pvt Ltd , Netivali , Kalyan (E) - 421306, Dist - Thane Tel. No: 022- 22837658 CIN: U51900MH1999PLC118192 E-mail Id: ho@hawcoindia.com

In the National Company Law Tribunal Mumbai Bench-IV

In the matter of the Companies Act, 2013

And

In the matter of the Composite Scheme of Amalgamation of Hawcoplast Investments & Trading Limited ("Transferor Company 1") and Saubhagya Impex Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private Limited ("Transferor Company 2") and Concept Highland Business Private ("Transferor Company 2") and Concept Highland Bus Company 3") into/with Shri Ambika Trading Company Private Limited ("Transfere Company") and their respective Shareholders ("Scheme") And

in the matter of Sections 230 read with Section 232 of the Companies Act, 2013 (the Act) and other applicable provisions of the Act.

C.A.(CAA)/143/MB/2022

Hawcoplast Investments & Trading Limited First Applicant Company Saubhagya Impex Private Limited. Second Applicant Company Concept Highland Business Private Limited. Third Applicant Company Shri Ambika Trading Company Private Limited....... Fourth Applicant Company Notice and Advertisement of notice of the meeting of Equity Shareholders of

Hawcoplast Investments & Trading Limited, First Applicant Company
Notice is hereby given that by an Order dated the 26<sup>th</sup> August, 2022, the Mumbai Bench Notice is nereby given that by an Order dated the 26 August, 2022, the Mumbal bench of the Hon'ble National Company Law Tribunal ('Tribunal') has directed to hold a meeting of the equity shareholders of the Hawcoplast Investments & Trading Limited, First Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the Arrangement embodied in the Composite Scheme of Amalgamation of Hawcoplast Investments & Trading Limited and Saubhagya Impex Private Limited and Concept Highland Business Private Limited into/with Shri Ambilio Trading Company Brivate Limited and the internation of Shrading Company Brivate Limited and the internation of Shrading Company Brivate Limited and Saubhagya Ambika Trading Company Private Limited and their respective Shareholders

n pursuance of the said Order and as directed therein further notice is hereby given that meeting of the equity shareholders of the First Applicant Company will be convened and held at Mall Office, 2nd Floor, Metro Junction Mall of West Pioneer Properties (I) Pvt. Ltd, Netivali, Kalyan (E) Thane 421306, Maharashtra, India on Tuesday, the 4<sup>th</sup> day of October, 2022 at 11:30 a.m. at which time and place the equity shareholders are

copies of the said Composite Scheme of Amalgamation and of the Statement under Section 230 of the Act can be obtained free of charge at the registered office of the First Applicant Company or from the office of its Advocate, M/s Ajit Singh Tawar & Co. at Bootstart Colaba, 2nd floor, Doulatram Mansion Building, above Corporation Bank, Rambhau Salgaonkar Road, Badhwar Park, Colaba, Mumbai, 400005. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy,

provided that the Proxy in the prescribed form is deposited at the registered office of the First Applicant Companyat Mall Office, 2nd Floor, Metro Junction Mall of West Pioneel Properties (I) Pvt. Ltd, Netivali, Kalyan (E) Thane 421306, Maharashtra, India, not late

Form of proxy is being sent to the Shareholders together with the Notice of the Meeting and can also be obtained from the registered office of the First Applicant Compfice of the Advocates as mentioned above. Further, the First Applicant Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing its members the facility to cast their votes by electronic means on the Resolution set forth in the Notice. The detailed procedure for the

voting has been enumerated in the Notice of Meeting being sent to the Shareholders. Date and time of commencement of remote e-voting:1" October, 2022 (9:00 a.m. IST) Date and time of end of remote e-voting: Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. 3rd October, 2022 (5:00 p.m. IST

:29th September, 2022 Members holding shares on the cut-off date shall be entitled to avail facility of remote e othing or voting through ballot paper in the Meeting.

Members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall

Cut off date

ot be entitled to cast their vote again. Notice of the Meeting containing procedure for remote e-voting will also available on the ebsite of NSDL at www.evoting.nsdl.com.

Any person who acquires shares and becomes a member of the First Applican Company after dispatch of the Notice of Meeting by the First Applicant Company and notding shares as on the cut off date, may obtain his / her login ld and password for remote --voting from NSDL by sending a request at evoting@nsdl.co.in.

In case of any queries related to remote e-voting, members may refer the FAQs and remote e-voting user manual available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.:1800-102-0990 or send a request at evoting@nsdl.co.in. Members may also contact Ms Soni Singh, Assistant Manager at NSDL, at telephone no.: 022 24994545, who will also address grievances pertaining to remote e-voting.

The Tribunal has appointed Mr. Chandra Kant Khaitan. Director of the First Applican Company and failing him, Mr. Amit Sushil Moona, Director of the First Applicant Company as Chairperson of the Meeting. The abovementioned Arrangement, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal. Dated: September 03, 2022 For Hawcoplast Investments & Trading Limited

Registered Office: Mall Office, 2nd Floor Chandra Kant Khaitan Metro Junction Mall of West Pioneer Properties (India) Pvt. Ltd, (DIN: 02423698) Netivali, Kalyan (E) 421306 Chairman appointed for the meetin

**ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED** 

**AKAR AUTO INDUSTRIES LIMITED** 

CIN No. L29220MH1989PLC052305 Regd. Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai 400009. (India) | Tel: (022)23481083, Fax: 91-22-23483887, Corp Office: E-5, MIDC, Walui, Aurangabad, 431136 (M.S) India Tel: (0240)6647200, Fax: 91-240-255464

## INFORMATION REGARDING 33RD ANNUAL GENERAL MEETING

Dear Member(s)

Place : Kolkata

Date: 02.09.2022

on Friday, 30th September, 2022 at 11.30 a.m. through Video conferencing (VC') Other Audio Visual Means ('OAVM') facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 20/2020 da No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 14/2020 dated 8th April 2020 and other relevant circulars, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with SEBI Circular No. SEB/HO/DDHS/P/CiR/2022/0063, dated 13th May, 2022, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, (collectively referred to as "relevant circulars") to transact the business set out in the Notice calling AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

In accordance with the relevant circulars, the Notice of the 33rd AGM and the Annua Report for the financial year 2021-22 including the financial statements for the financial year ended 31st March, 2022 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository"). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.akartoolsitd.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all the Resolutions set out in the Notice of the AGM. The Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting and participation in the AGM through VC/OAVM by the members holding shares in Demat/physical mode, will be provided in the Notice of AGM, which will be sent in due course.

To enable participation in the e-voting process by those shareholders, to whom Notice of AGM could not be dispatched, due to non-availability of valid email address, the Company has made appropriate arrangements with its Registrar & Share Transfel Agent for registration of email addresses in terms of the relevant circulars.

The process for registration of email addresses is as under:

Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/ Depository can obtain Notice of the 33rd AGM, Annual Report and/or login details for joining the 33rd AGM through VC/OAVM facility including e-voting, by sending scanned copy of the following documents by email to corporate@akartoolsltd.com:

a. a signed request letter mentioning your name, folio number and complet

b. self attested scanned copy of the PAN Card; and

c. self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence, election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company. Members holding shares in physical form who have not updated their mandate for

receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank Mandate"), can register their Electronic Bank Mandate to receive dividends directly into their bank account electronically, by sending following details/document in addition to the documents mentioned in para 1 above by email to corporate@akartoolsltd.com:

a. Name and Branch of Bank in which dividend is to be received and Ban

b. Bank Account Number allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;

c. 11 digit IFSC Code, and d. Self attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the

Member or first holder, in case shares are held jointly. Members holding shares in demat form are requested to update their emai address, Electronic Bank Mandate with their Depository.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with relevant Circulars

For Akar Auto Industries Limited

Mitesh Gadhiya (Company Secretary & Compliance Officer)

Place: Aurangabad Date: 2nd September 2022

CIN - L85110KA1995PLC017003 Regd. Office: Village - Hulugunda, Taluka - Somawarpet,

Dist - Kodagu, Karnataka - 571233

Phone No. 08276-277040; Fax No. 08276-277012

E-mail: secretarial@edclgroup.com; Website: www.edclgroup.com

NOTICE TO THE MEMBERS NOTICE is hereby given that 27th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Friday, 30th September, 2022 at 12:00 Noon at the Registered Office of the Company at Harangi Hydro Electric Project, Village - Hulugunda, Taluka -

Act, 2013 and SEBI's Listing Regulations. Electronic copies of Annual Report 2021-22 including Notice of 27th AGM will also be available on the Company's website at www.edclgroup.com and on the websites of the Stock Exchanges' i.e. www.bseindia.com & www.nseindia.com

Somawarpet, District – Kodagu, Karnataka – 571233 along with the facility of Video

Conferencing or Other Audio Visual Means in compliance with provisions of Companie

Members holding shares in physical form or who have not yet registered their emai addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the meeting as per the procedure given in the AGM Notice

Members holding shares in physical mode who have not yet registered/updated the email addresses are requested to do the same by sending scanned copy of a duly signe letter mentioning their name, complete address, folio number of shares held by then along with self attested scanned copy of PAN Card and any one of the following documents i.e. Aadhar Card, Driving License, Voter Card, Passport, Utility Bill as addres proof by email to nichetechpl@nichtechpl.com for updating their email addresses and receiving the Annual Report 2021-22 including Notice of AGM. Members holding shares in

demat form can update their email addresses with their depository participants. For Energy Development Company Limited

Vijayshree Binnani Place : Kolkata Date: 02.09.2022 (Company Secretary)

#### SILICON VALLEY INFOTECH LIMITED CIN: L15311WB1993PLC061312

Regd. Office: 10 Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 Email: silivally@gmail.com, website: www.siliconvalleyinfo.co.in Phone: 91-33-4002 2880, Fax:91-33-2237 9053 NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING

The 39th (Thirty-Nineth) Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be neld on Monday, the 26th day of September, 2022 at 02.00 PM. (IST) through Video Conferencing

"VC")/ Other Audio Visual Means (OAVM"), in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and rules made there under, SEBI (Listing Obligations and Disclosure).

Requirements) Regulations, 2015, the Secretarial Standard an General Meetings (SS-2) issued by stitute of Company Secretaries of India read 'with MCA's circular no, 02/2022 dated 5th May 2022 and SEBI circular no. SEB1/HO/CED/CMD2/C1B/P/2022/62 dated 13th May. 2022 Members will be able to attend the meeting only through VC/OAVM and those member participating in the said AGM through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of

participating in Ties and Adim timough Vo./OAVM facility Shall be recovered for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. 3. In Compliance with MCA Circulars and SEBI Circular, the Notice of 39th AGM including details and instructions for remote e-voting/e-voting at AGM and Financial Statements including Auditors Report, Board's Report and related Annexures attached therewith (Collectively referred to as 'Annual Report 2021-2022" or "Annual Report") have been sent on 02.09.2022, in electroni node, to all the members whose e-mail ids are registered with the Company's Registrar and Shar Transfer Agents (RTA), M/s. Maheshwari Datamatics Pvt Ltd /their respective Depositar Participant(s). The same are also available on the website of the company awww.siliconvalleyinfo.co.in and can also be accessed from the website of Bombay Stock

exchange at www.bseindia.com and that of Calcutta Stock Exchange at www.cse-india.com 4. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed fror Tuesday, 20th September, 2022 to Monday, 26th September, 2022 (Both days Inclusive) for the purpose of Annual General Meeting. All members holding shares either in physical form or ematerialized form, as on the cut-off date, Monday, 19th September, 2022, are provided with the acility to cast their vote electronically (e-voting) on the business as set forth in the Notice of th 39th AGM, for which the company has engaged the services of Central Depository Services (India Ltd as E-Voting agency. Members may cast their votes remotely (Remote-E-voting) or cast votes a the AGM (E-voting), using electronic system provided by CDSL. The facility to cast vote electronically at the AGM (E-voting) will be made available for members attending the AGM who have not cast their vote(s) by remote E-Voting. 6. All the members are informed that

The remote e-voting shall commence on Friday, 23rd September, 2022 at 9:00.A.M. (IST) The remote e-voting shall end on Sunday, 25th September, 2022 at 05:00 P.M (IST). c. Remote E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the R module shall be forthwith disabled by CDSL, upon expiry of the aforesaid period.

6. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means and to attend the AGN is Monday, 19th September, 2022. Members who have cast vote(s) through Remote E-voting may attend the meeting but will not be entitled to cast their vote(s) at the AGM. . Members may note that: Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change

) The Company has appointed Mr. Atul Kumar Labh, Practicing Company Secretary as th Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. 8. In case of any queries, you may refer the Frequently asked Question (FAQs) for Shareholders and -voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800225533. Members may also

write to the Company Secretary at the Company's email address info@siliconvalleyinfo.net/silivally@gmail.com For Silicon Valley Infotech Limited Sd/- Chandni Jair

(Company Secretary)





भुषण शिंदे (मु. नवेनगर, ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या घरात स्थानापन्न झालेली बाप्पाची सुंदर मूर्ती



# जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत



भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या कीन

येववर

गेममध्ये

धक्कादायक विजयाची नोंद करत जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

गेल्या आठवडयात जागतिक अजिंक्यपद रपर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या प्रणॉयने पुरुष एकेरीच्या दूसऱ्या फेरीत आपली विजयी घोडदौड कायम राखताना आठव्या मानांकित लो कीनला ४४ मिनिटांत २२–२०, २१–१९ असे नामोहरम केले. मागील चार सामन्यांपैकी तिसऱ्यांदा प्रणॉयने जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील लो कीनवर सरशी साधली आहे.

प्रणॉयचा उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चोऊ टीन चेनशी सामना होणार आहे. चेनने नुकतेच जागतिक स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक क्रमवारीत १८व्या क्रमांकावरील प्रणॉयने याआधीच्या दोन्ही सामन्यांत चेनला नमवले आहे. परंतु आतापर्यंतच्या एकंदर लढतींमध्ये चेन ४-३ असा आघाडीवर आहे. जपानच्या जागतिक क्रमवारीत १७व्या क्रमांकावरील कांटा त्सुनेयामाविरुद्ध किदम्बी श्रीकांतने १०-२१, १६-२१ असा पराभव पत्करला. २०१९च्या कोरियन खुल्या स्पर्धेत कांटाने शीकांतवर मात केली होती.

# विराट कोहली टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सरासरीचा फलंदाज

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज बनला आहे. आशिया चषक २०२२ मध्ये हाँगकाँग विरुद्ध दुबई येथे सुरू असलेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

या सामन्यात विराट कोहलीने ४४ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. आता १०१ टी-२० सामन्यांमध्ये विराटने ५०.७७ च्या सरासरीने ३,४०२ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर ३१ अर्धशतके आहेत, ज्यात त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम स्कोअर नाबाद ९४ आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३७.१२ आहे. त्याने ५७ सामन्यात ५०.१४ च्या सरासरीने पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे (२३ सामन्यांत ४७.२० ची सरासरी), पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम (७९ सामन्यांत ४४.९३ ची सरासरी) आणि भारतीय फलंदाज मनीष पांडे (३९ सामन्यांत ४४.३१ ची सरासरी) यांचा क्रमांक लागतो.

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that a loan was given by Essel Finance Business Loan Limited (Essel) to one Late Mr. Suryakant Dashrath Raikar (borrower) and Mrs. Sobha Survakant raikar (Co-borrower) against mortgage of Late Mr. Suryakant Dashrath Raikar immovable property being All that piece and parcel of immovable property, premises of Room No.401, 4TH FLR. A WING, Building No A-13, Area 250 Sq Ft, Panchsheel C H S Ltd, Near RNA Park, Mahul Road, Vashi Naka, Chembur, Mumbai - 400074. (hereinafter to be referred as the said property). Thereafter Essel Finance Business Loan Limited (Essel) has assigned the said loan account to Kotak Mahindra Bank Ltd. along with the security interest in respect of the said property. Post the death OF Mr. Suryakant Dashrath Raikar her widow Mrs. Sobha Suryakant raikar son Mr. Shrikant Suryakant Raikar, have settled the loan account and they have approached and represented that they are the only legal representatives of the deceased Mr. Suryakant Dashrath Raikar and accordingly have requested for handing over the title documents of the said property to them. In case anybody has any claim or ownership interest, are requested to get in touch with the undersigned with proof of the same within thirty days from receipt of this public notice failing which we would be handing over the documents to them.

Krunal Shah Mobile:+91-9158660017. Kotak Mahindra Bank Ltd.

166-16 Adamas Plaza, 5th Floor, CST Road, Near amar Brass Bus Stop Kalina Santacruz E Mumbai-400098.

### **Ganga Papers India Limited**

CIN: L21012MH1985PTC035575 Regd. Office:-241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune, MH-410506 Email: compliance.gpil@gmail.com Website: www.gangapapers.in

NOTICE Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 29 September, 2022 at 09:30 A.M. at 241, Village Bebedohal, Tal. Maval Pune - 410506 MH.

Notice of the AGM setting out the Ordinary and Special businesses to be transacted at the Meeting along with Attendance Slips, Proxy Forms and the Annual Report for the FY 2021 22 which inter-alia, comprises of the Audited Financial Statements along with the Report of Board of Directors & Auditors thereon for the financial year ended March 31, 2022 have been sent to the members electronically to the members whose e-mail addresses are registered with the Company/ Link Intime India Private Limited or Depository Participants The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. These documents are also available or Company's website www.gangapapers.in for your ready reference.

Notice is also hereby given that in terms of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from September 23, 2022 to September 29, 2022 (both days inclusive) for the

purpose of 38th AGM of the Company. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company is pleased to offer e-voting facility to its members, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The company has engaged he services of Link Intime India Private Ltd. (LIIPL) to provide remote e-voting facility. The voting commences on Monday, 26th September, 2022 (9:00 AM IST) and end or Wednesday, 28th September, 2022 (5.00 pm IST). No e-voting shall be allowed beyond

the said date and time Any person who becomes the member of the Company after dispatch of the Notice, & hold shares as on cut-off date i.e. September 22, 2022, may contact to Link Intime India Private imited for e-voting procedure.

lembers who have not casted their vote through remote e-voting may cast their vote at the AGM through ballot papers. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. A person whose name appears in the Register of members or in the Register of Beneficia Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 22, 2022 shal

be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. The notice of the AGM is available on the Company's website www.gangapapers.in and or The induced it and an advantage of the Company's website www.gargapapars.mail of LIIPL's website https://instavote.linkintime.co.in. The procedure of remote e-voting is available in the notice of the AGM as well as on LIIPL's website.

n case of any clarification(s)/ grievance(s) regarding e-voting, the members can contact Mr.Rajiv Ranjan, Assistant Vice President, LIIPL at C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083,or email at enotices@linkintime.co.in or Call at 022 - 49186000. For Ganga Papers India Ltd

Place: Pune

# साधना नायदो केम लिमिटेड

Ramesh Kumar Chaudhary

**गर्यालय:** हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टॅंक), मुंबई–४००००४. **दूर.**:०२२-२३८६५६२९,**फॅक्स**:०२२-२३८८७२३५, ई-मेल: sadhananitro@sncl.com वेबसाईट: www.sncl.com

#### व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ४९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स् (व्हीसी) /अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ४:०० वाजता भाप्रवे) सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली

सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० आणि परिपत्रक क. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ परिपत्रक कमांक १४/२०२० आणि १७/ २०२० दिनांक ०८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल २०२० आणि परिपत्रक क्रमांक २/२०२२ दिनांक ५ मे २०२२) आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी त्यांचे परिपत्रक क्रमांक सेबी, एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०. परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि परिपत्रव सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ (एकत्रितपणे सेर्ब परिपत्रके म्हणून संदर्भित), वार्षिक अहवाल २०२१-२२ सोबत एजीएम ची सचना इलेक्टॉनिक पध्दतीद्वारे ज्या आहे. सभासदांना वार्षिक अहवालासह एजीएम ची सूचना इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे पाठवण्याचे काम बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी पर्ण झाले आहे. वर नमद केलेल्या परिपत्रकांनसार, कंपनीने वार्षिक अहवाल मदित केलेला नाही आणि त्यामुळे त्याच्या कोणत्याही हार्ड कॉपी प्रदान केल्या जाणार नाहीत

सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४२ च्या अनुषंगाने, कंपनीने गुरुवार, १५ सप्टेंबर २०२२ ही 'नोंद दिनांक म्हणून कंपनीच्या सदस्यांना पुन्हा लाभांश ०.१५ ( १५%) प्रति इक्रिटी शेअरचे दर्शनी मूल्य रू. २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १/- पूर्ण भरलेले मिळण्याचा हक्ष निश्चित करण्याच्या उद्देशाने निश्चित केला आहे. हा लाभांश, जर समभागधारकांनी आगामी एजीएममध्ये घोषित केला असेल तर, २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी

र्किवा त्यापूर्वी, म्रोतावरील कर वजावटीच्या अधीन असेल, लागू होईल. गुरुवार, १५ सप्टेंबर २०२२ रोजी निश्चित तारखेनुसार वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स प्रारण केलेले सदस्य एजीएमच्या सूचनेमध्ये (रिमोट ई-व्होटिंग) नमूद केल्यानुसार त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक म्द्धतीने देऊ शकतात. सर्व सभासदाना कळविण्यात येते की:

- एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार इलेक्टॉनिक माध्यमातन ई-व्होटिंगद्वारे केल जाऊ शकतो:
- रिमोट ई-मतदान सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स.०९:०० वा. भाप्रवे सुरू होईल रिमोट ई-मतदान बुधवार, २१ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ०५:०० वा. भाप्रवे समाप्त होईल
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित करण्याची निश्चित तारीख गरुवार, १५ सप्टेंबर, २०२२ रोजी आहे.

कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएम नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आण<u>ि</u> कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, १५ सप्टेंबर २०२२ रोजी शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in or issuer/RTA वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवृ

प्रदस्यांनी हे लक्षात घ्यावे की:

दिनांकः ३१ ऑगस्ट, २०२२

ठिकाण : मुंबई

- अ ) रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएलद्वारे ई-मतदानासाठी वरील तारीख आणि वेळेनंतर म्हणजेच बुधवार २१ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ०५:०० वा.भाप्रवे नंतर अक्षम केले जाईल आणि सभासदा ठरावावर एकदा मत दिले की, सदस्याला त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधा एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंगद्वारे उपलब्ध करून दिली जाईल.
- क) ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील एजीएम ला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

जीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या वेबसाइटवर https://www.sncl.com/ financial-highlights आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे ज्यावर कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध ऑहेत म्हणजे www.bseindia.com आणि एनएसडीएल वेबसाइट https:// www.evoting.nsdl.com/ वर.

रिमोट ई-व्होटिंग (एजीएमपूर्वी/दरम्यान) संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत. तम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि एनएसडीएलच्या ई-व्होटिंग डाउनलोड विभागाअंतर्गत उपलब्ध भागधारकांसाठी ई-व्होटिंग यूजर भॅन्युअल पाहू शकता किंवा श्री. अनुभव सक्सेना तहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंगे, ४था मजला, केमला मिल्स कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०००१३ टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० वर किंवा ई-मेल आयडी: evoting@nsdl.co.in वर संपर्क साधा.

इतर कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सतस्य आर ॲण्ड टी प्रतिनिधी, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शी \_rnt.helpdesk@linkintime.co.in वर संपर्क साधू शकतात किंवा कंपनीला sadhananitro@sncl.com वर लिह् शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये साधना नायदो केम लिमिटेडकरिता सही/ नितीन रमेशचंद्र जार्न कंपनी सचिव सदस्यत्व क्र.:ए४७५७

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.:०२२-२२८२३८५२/५३, ई-मेल:dvfl@rediffmail.com

विषय: वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग तपशील आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड**च्या सदस्यांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.००वा. कंपनीचे नोंदणीकृत हार्यालय−३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे होणार आहे. गरतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता नियम व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०९५ च्या

र्जीएम सूचनेसह कंपनीचे वार्षिक अहवाल सादर करीत आहोत. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन् अधिनियम, २०१४ चे नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स ग्यलेशन्स. २०१५ चे नियम ४२ नसार कंपनीच्या सदर वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शक्रवार. २३ उप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंव

नियम ३४(१) नुसार आम्ही विहित पद्धतीने सदस्याना वितरण केलेले वित्तीय वर्ष २०२९–२२ करिता

स्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील नदस्यांना पुढे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डेस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार **क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्**च <mark>लिमिटेड</mark>ने विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार सदस्यांना दिलेला आहे आणि नॅशनत सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सेवेमार्फत सूचनेत ामुद सर्व विषयावर विमर्ष केले जाईल. रिमोट ई-वोटिंगची माहिती एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. रेमोट ई-वोटिंग कालावधी २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.०९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि २ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.०५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. तदनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग मुविधा बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सदस्यास विद्युत स्वरूपाने मत देता येणार नाही. . नदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे बदलता येणार नाही आणि पुन्हा मत देता येणार नाही. शुक्रवार, २३ नप्टेंबर, २०२२ रोजी सदस्याद्वारे धारण समभाग संख्येच्या आधारावर सदस्यांचे मतदान अधिकार असतील शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तक/डिपॉझिटरीकडील नोंदीमद्ये ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्या सर्व सदस्यांना सूचना पाठविली जाईल.

नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिकार असेल.

जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित तारखेला अर्थात शक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. युजरआयडी व गासवर्ड प्राप्त करण्याची सविस्तर प्रक्रिया सूचनेत नमुद असून ते एनएसडीएलच्या vww.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर एनएसडीएलंसह रिमोट ई–वोटिंगकरित गेंद असल्यास मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

जीएमच्या ठिकाणी पोलमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध होईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांर्न रेमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभेत पोलमार्फत मत देण्याचा अधिकार असेल ने सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा म

ण्याचा अधिकार असणार नाही. –वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com व ,नएसडीएलकडे पाठवावेत किंवा दूर.:०२२–२४९९४६००/२४९९४७३८ किंवा टोल फ्री क्र.१८०० २२२-९९० वर संपर्क करावा.

मंडळाच्या आदेशान्वरे क्रेटोस एनजी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

दिनांक : ०२.०९.२०२२ ठिकाण : मुंबई

गिजर जोर्श कंपनी सचिव

### CÁPRI GLOBAL

सीआयएनःएल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ **नोंदणीकृत कार्यालयः** ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ मुंबई-४०००१३. द्र..९१-२२-४३५४८२००, फॅक्स:९१-२२-४०८८८५६० ई-मेल:complaiance@capriglobal.in, वेबसाईट:www.capriglobal.in

### २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

थि सूचना देण्यात येत आहे की**, कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड** (सीजीसीएल/कंपनी) च्या २८वी वार्षि ाधारण सभा (एजीएम) सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.४.००वा.(भाप्रवे) एजीएम घेण्याच्या सूचनेत ामुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

तहकार मंत्रालयाने त्यांच्या सर्वसाधारण परिपत्र क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, १९/२०२१ व ०२ १०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि गरतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ मीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१ ११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांव १३ मे २०२२ (सेबी परिपत्रक) आणि कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे आवश्यक कलम आणि सेबी लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकारमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) च्य ारतुदीनुसार ज्या सदस्यांचे ई-मेल निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे नोंद आहेत त्यांना दिनांक गुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ रोजी वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय . महवालासह वार्षिक अहवाल व २८व्या एजीएमची सूचना कंपनीने पाठविली आहे. वार्षिक अहवाल ज़ीएम सूचना कंपनीच्या <u>www.capriglobal.in,</u> स्टॉक एक्सेचेजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच एनएमडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

रजीएममध्ये नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सदस्यांना एनएसडीएलच्या रिमोट ई-वोटिंग (रिमोट ई: वोटिंग) सुविधा कंपनीने दिली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा देण्यात आर्ल आहे. एजीएमपुर्वी/एजीएम दरम्यान ई-बोटिंगची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहेत. एजीएममध्ये विमर्षीत हरावयाचे विषयाबाबत दस्तावेज <u>www.capriglobal.in</u> वर उपलब्ध आहेत. रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगकरिता माहिती:

- कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंट्रम् ) रेखलेशन २०१५ चे नियम ४४ नमार म मतदान प्रणालीने (रिमोट ई-बोटिंग) २८व्या एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा दिलेली आहे. १९ सप्टेंबर, २०२२ (नोंद दिनांक) रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट . स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सर्व सदस्यांना एनएसडीएलच्या रिमोट ई-वोटिंग माध्यमातून मत देता येईल. नोंद तारीख अर्थात सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थ मालकांचे नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार आहे.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर एलआयआयपीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास बदलता येणार नाही.
- रिमोट ई-वोटिंगने ज्यांनी त्यांचे मत दिलेले नाही परंतु व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना एजीएम दरम्यान (अध्यक्षांच्या सुचनेवर ई-वोटिंगकरिता खिडकी सुरू केली जाईल) ई-वोटिंगने त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण पात्र सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत दिले असल्यास त्यांना सभेत मत देता येणार नाही.

डिमॅट स्वरुपात वैयक्तीक भागधारकांकरिता कोणत्याही तांत्रिक अडचणी लॉगइनबाबत असल्यास unfa aurilia aurilia iarilia

ı	एनएसडाएल व साडाएसएलमाफत असताल त्याकारता खालालप्रमाण हल्पडस्क असल.	
	लॉगइन प्रकार	हेल्पडेस्क तपशील
	एनएसडीएलसह डिमॅट स्वरुपात	लॉगइनबाबत तांत्रिक समस्या असणाऱ्या सदस्यांनी <u>evoting@nsdl.co.</u>
	प्रतिभूती धारण वैयक्तिक	वर ई-मेल किंवा टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३० व
	भागधारक	एनएसडीएल हेल्पडेस्ककडे संपर्क करावा.
	सीडीएसएलसह डिमॅट स्वरुपात	लॉगइनबाबत तांत्रिक समस्या असणाऱ्या सदस्यांनी <u>evoting@nsdl.co.</u>
	प्रतिभूती धारण वैयक्तिक	वर ई-मेल किंवा संपर्क ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२
	भागधारक	४३ वर सीडीएसएल हेल्पडेस्ककडे संपर्क करावा.
ı	0 0 / 1 0 0	, , , , , , , , , , , , , , , , ,

हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि रिमोट ई-वोटिंगसाठी माहिती शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ रोजी वितरीत २८व्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

(२५%) प्रती समभाग लाभांश भागधारकांना देण्याचे शिफारस केले आहे. एजीएम व लाभांशनिमित्त १ सप्टेंबर, २०२२ ते १९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल. तद्नुसार जर लाभांश घोषित झाल्यास ३० सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीची सदस्य नोंद पुस्तकात ज्या भागधारकांची नावे नुमद आहेत त्यांना १६ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा तदनंतर दिले जाईल आणि लागू असेल त्याप्रमाणे स्रोताकडील कर कपातीनंतर डिपॉझिटरीद्वारे दिलेले १६ सप्टेंबर, २०२२ रोजी लाभार्थी यादीनुसार लाभार्थी धारकांना दिले जाईल.

कोविड-१९ प्रादर्भाव आणि वास्तविक डिव्हींडन्ट वॉरंट्स वितरणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस (एनएसीएच) मार्फत विद्यत पद्धतीने थेट लाभांश जमा करण्याकरित गागधारकांना सुविधा दिली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना आणि विद्युत मद्भतीची सुविधा घेण्यास इच्छुक भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे फोलिओ क्रमांकासह अद्यायावत बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्युशन्स, खाते क्रमांक, नऊ अंकी एमआयसीआर व अकरा अंकी आयएफएससी कोड) कंपनी किंवा लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे पाठवावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सदर तपशील संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे द्यावेत.

आयकर कायदा १९६१ (आयटी ॲक्ट) वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितप्रमाणे लाभांश उत्पन्न १ एप्रिल २०२० पासून भागधारकांच्या हातून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना देर नाभाशामधून स्रोताकरिता कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरासार्ठ गागधारकांना विनंती आहे की, त्यांनी याबाबत त्यांची प्रक्रियाबाबत योग्य तपशिलाकरिता २७व्या एजीएमच्य प्रचनेचा संदर्भ घ्यावा

मसीएद्वारा वितरीत दिनांक ५ मे, २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० नुसार जर कंपनीने नदस्याचे अद्यायावत बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्यत पद्धतीने कोणत्याही भागधारकास लाभार . एयास असमर्थता दर्शविल्यास टपाल सेवा नियमित सुरू झाल्यानंतर अशा भागधारकांना टपालाने डिव्हींडन्ट

केवायसी पूर्ण करण्यासाठी भौतिक भागधारकांना महत्त्वाची सूचना: वास्तविक भागधारकांना विनंती आं की त्यांनी त्यांचे पॅन. संपर्ण केवायसी तपशीलांसह बँक तपशील आणि फॉर्म आयएसआर १ मध्ये नामांकन तपशील आणि इतर संबंधित फॉर्म लवकरात लवकर सबमिट करावेत. ३ नोव्हेंबर, २०२१ आणि १४ डिसेंबर २०२१ रोजीच्या सेबीच्या परिपत्रकानुसार, १ एप्रिल, २०२३ किंवा त्यापूर्वी कंपनी/आरटीएकडे केवायर्सी इस्तऐवज/तपशील न मिळाल्यास भागधारकांचे प्रत्यक्ष फोलिओ गोठवले जातील आणि तेच सर्व केवायर्स भाणि नामांकन मिळाल्यावरच अशा होल्डिंग्सचे डीमटेरिअलायझेशन करून सामान्य स्थितीत परत आणत नाईल. वास्तविक भागधारकांना देखील विनंती केली जाते की, त्यांनी त्यांचे शेअरहोल्डिंग लवकरात लवक डीमटेरियल करा.

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरित सही/

यशेष भट्ट

दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२२ ठिकाण : मुंबई

NATIONAL नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन: एल२५२००एमएच१९८७पीएलसी०४४७०७ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.२१३, २१४ व २१५, २रा मजला, हब टाऊन सोलारिस, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००६९. दूरध्वनी क्र.:०२२-६७६६९९९९; फॅक्स क्र.:०२२-६७६६९९९८, वेबसाईट: www.nationalplastic.com,

#### ई-मेल: investor@nationalplastic.com गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे समभाग हस्तांतरणाची सूचना

सहकार मंत्रालयाद्वारे सुचित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण हस्तांतर व परतावा) अधिनियम २०१६, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि वितरीत विविध ारिपत्रकानुसार (संयुक्तपणे नियम म्हणून उल्लेख) सूचना देण्यात येत आहे.

सदर अधिनियमासह कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) नुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे सदर वित्तीय वर्षापासून ७ सलग वर्षांकरिता भागधारकांनी दावा न केलेल्या लाभांशाबाबत वित्तीय वर्ष २०१४–१५ करिता लाभांशासंदर्भातील शेअर्स हस्तांतरण करणे आवश्यक आहे. कंपनीने दिनांक २३ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्रानुसार संबंधित भागधारकांना ज्यांचे उपरोक्तप्रमाप् दावा न केलेले लाभांश/शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्यांना ॰ सप्टेंबर, २०२२ रोजी पत्रव्यवहार केला होता, त्यानुसार त्यांना विनंती केली आहे की, २० ऑक्टोबर, २०१९ रोजीपर्यंत किंवा त्यापुर्वी त्यांच्या लाभांशावर दावा करावा अन्यथा असे सर्व शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केले जातील.

संबंधित भागधारक ज्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्यांनी कृपया नोंद घ्यावी की, सदर नियमानुसार भायईपीएफमध्ये सदर शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता त्यांच्यादारे धारण भागप्रमाणपत्राऐवर्ज द्य्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरीत केले जाईल आणि सदर मुळ भागप्रमाणपत्र रद्व प्तमजले जाईल. डिमॅट स्वरुपात शेअर्स असल्यास आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरणाबाबत डिपॉझिटरीला आवश्यक माहिती देण्याद्वारे हस्तांतर केले जाईल. संबंधित भागधारकांनी यापुढे कृपया नोंद घ्यावी की, अशा शेअर्सवरील येणारे सर्व भावी लाभसुद्धा आयईपीएफ प्राधिकरणाकडे

नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून सदर दावा न केलेल्या लाभांश/शेअर्सवर भागधारकांना पुन्हा दावा करता येईल. सविस्तर तपशिलाकरित कृपया <u>www.iepf.gov.in</u> चा संदर्भ घ्यावा.

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **लिंक इनटाईम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड,** सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४६९१८६२७०/१८०० १०२० ८७८, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in.

नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

ठेकाण: मुंबई दिनांक: ०३ सप्टेंबर, २०२२

सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे की:

अमित विनय जैन कंपनी सचिव

अरनॉल्ड होल्डींग्ज लि. सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३

बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in एजीएम सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **अरनॉल्ड होर्ल्डींग्ज लिमिटेड**च्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री, किलाचंद कॉन्फरन्स रूम, २रा मजला, आयएमसी इमारत, आयएमसी मार्ग, चर्चगेट-१०००२०, महाराष्ट्र या ठिकाणी नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची सूचना . हपनीच्या सर्व भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएमनिमि गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. ई-वोटिंग ारतुदीसाठी नोंद दिनांक २१ सप्टेंबर, २०२२ आहे.

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्या सर्वांना एजीएम सचनेच्या विद्यत प्रती

पाठविल्या आहेत. एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविल्या आहेत. सदर सूचना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना वितरण पुण केलेले आहे. एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवण्यात आल्या

- आहेत. ते कंपनीच्याwww.arnoldholdings.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एजीएमच्या नोटिस पाठवण्याचे काम पूर्ण झाले आहे. नोंद्र दिनांक २१ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न (रिमोट ई-बोटिंग) सीडीएसएलच्या विद्युत मतदान प्रणालीने
- एजीएम सूचनेत नमुद्र विषयावर विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाच्या मार्फतीने एजीएम सुचनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे साधारण आणि विशेष कामकाज केले जाऊ शकेल
- रिमोट ई-बोटिंग रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. सुरू होईल. क) रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.१७.००वा. समाप्त होईल.
- ड) एजीएममध्ये इलेक्टॉनिक माध्यमादारे मतदान करण्याची पात्रता ठरविण्याची निर्दिष्ट तारीख दिनांक २१ सप्टेंबर
- ई) ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि सभेची सचना पाठविण्यात आल्यानंतर सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारण करीत असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वी नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.
- सदस्यांनी याची नोंद घ्यावी की: (१) वरील नमुद दिनांक व वेळेनंतर सीडीएसएल ई-वोटिंग संबंधित मॉड्युअल निष्क्रीय करील आणि मतदान करण्याची वेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिल्यास ते त्यानंतर बदलण्याची परवानगी सदर सभासदांना असणार नाही. (२) पोलिंग पेपरने मतदान करण्याची सुविधा एजीएमच्य वेळेस उपलब्ध करून दिली जाईल. (३) ज्या सभासदानी रिमोट ई-वोटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत दिले आहे व देखील सदर ईजीएममध्ये उपस्थित राह शकतात. परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणार नाही; आणि (४) सदर निर्दिष्ट तारखेस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणी पुस्तकात आणि फायदेशी मालकांच्या यादीमध्ये नोंद आहे केवळ त्याच व्यक्तीला रिमोट ई-वोटिंगची त्याचप्रमाणे बॅलेट पेपरने सभेच्या वेळेस मतदान करण्याचा अधिकार असेल.
- ग) ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सभासदांमाठी असलेल्या फ्रिकन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यु) वा आणि सभासदांकरिताच्या ई-मतदान वापरण्याचा पुस्तकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा हेल्पसेक्शनवर संपर्क करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दिनांक: ०२.०९.२०२२ मुरारी मल्लावत

#### हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) सीआयएन: यू९१११०एमएच१९५१एनपीएल००८३८०

नोंदणीकृत कार्यालय: ४, कॅन्डी हाऊस, मांडलिक रोड, कुलाबा, मुंबई-४००००१.

# जाहीर सूचना

असोसिएशनच्या सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, असोसिएशनची ७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. दी वेस्टीन मुंबई, चिन्मयानंद आश्रमजवळ, पवई लेक, मुंबई-४०००८७ येथे असोसिएशनसह नोंदणीकृत ज्या सदस्यांचे ई-मेल आहेत त्यांना आणि www.hrawi.com वर दिलेल्या तारखेला २८ जुलै, २०२२ रोजीच्या सुचनेत विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. वार्षिक अहवाल ज्यामध्ये, कार्यकारी समिती अहवाल, लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आहे ते सर्व सदस्यांना २ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविले आहे. जर एखाद्या सदस्यास वार्षिक अहवालासह संपुर्ण सूचना पाहण्याची इच्छा असल्यास त्यांनी कंपनीच्या www.hrawi.com वेबसाईटला भेट द्यांवी किंवा asg@hrawi.com वर असोसिएशनकडे ई–मेल पाठवावा.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम् २०१४ चे नियम २०(४) नुसार असोसिएशनने एजीएममध्ये विमर्शीत करण्यात येणाऱ्या व्यवसायासाठी सदस्यांना त्यांचे मत देता यावे याकरिता केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिन म्हणून ज्ञात) मार्फत असोसिएशनच्या सदस्यांना एजीएम ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न ई-वोटिंगची असोसिएशनच्या सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की,

१) ई-वोटिंग कालावधी सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि

- शक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं,५,००वा, समाप्त होईल २) ई-वोटिंग व एजीएममध्ये मतदानासाठी पात्रता निश्चित **शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२** आहे.
- ३) निश्चित तारखेला असोसिएशनद्वारे तयार करण्यात आलेल्या सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तिंची नावे नमूद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये बॅलेट पेपरने मतदानाचा अधिकार असेल.
- ४) जर असोसिएशनच्या सदस्यास त्याचे सदस्य शुल्क जमा न केल्यामुळे निश्चित तारखेला मत देण्याचा अधिकार नसेल तसेच रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदानाचा अधिकार नसेल, जरी त्या असोसिएशन सदस्यास पासवर्ड व रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेचा तपशिल पाठविण्यात आलेला असेल. सहकारी व संलग्न सदस्यास मतदानाचा अधिकार नसेल.
- ५) तदनंतर ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे त्यास कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.
- ६) बॅलेट पेपरने/ई-वोटिंगने मतदानाची सुविधा एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्याचे मत दिलेले नाही त्यांना सभेत मत देण्याचा अधिकार
- ७) असोसिएशन सदस्याने जर रिमोट ई-वोटिंगने त्याचे मत दिलेले असेल त्यास सभेत उपस्थित राहता येईल परंतू सभेच्या ठिकाणी समान ठरावावर पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. ई-वोटिंग व एजीएममध्ये मतदान योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता **तपासनीस** म्हणून
- श्री. मार्टिन्हो फेराओ यांची व्यवस्थापकीय समितीने नियुक्ती केली आहे २) ई-वोटिंग प्रक्रिया समाविष्ट सूचना एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com
- वेबसाईटवर आणि असोसिएशनच्या www.hrawi.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. १०) ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेक्शनवर उपलब्ध एफएक्यूचा संदर्भ घ्यांवा. अन्य इतर माहितीकरिता असोसिएशन सदस्यांनी कृपया एचआरएडब्ल्यूओय कार्यालयात संपर्क:०२२-२२०२४०७६/२२८३१६२४/

कार्यकारी समितीच्या आदेशान्वये सही/- कुणाल गुजराल सरचिटणीस

दिनांक: ३ सप्टेंबर, २०२२

२२८१९७७३.

हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया)

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ऑण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१४७६, ०२८-३८५१४५८, ९८३३८५२११९ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागर - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.